

## LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office: A-2, Madhu Estate, 2<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. **Tel:** 91-22-6291 8111 **email:** infoeng@@lloyds.in, website: www.lloydsengg.in **CIN**: L28900MH1994PLC081235

MP/LSIL/ BSEL-NSEL/2022/90

22.07.2022

The Department of Corporate	The National Stock Exchange of India
Services,	Limited
BSE Limited	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
27th Floor, P.J. Towers, Dalal	Bandra (East), Mumbai - 400 051
Street, Mumbai - 400 001	
Scrip Code : 539992	Symbol: LSIL

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of Newspaper Advertisement Published in Business Standard (English – All Editions) and Mumbai Lakshdeep (Marathi) on Friday, 22nd July, 2022, regarding e-voting information for 28th Annual General Meeting of the Company, in compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, MCA General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021, MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, SEBI Circular dated 12th May, 2020, SEBI Circular dated 15th January, 2021 and SEBI Circular dated 13th May, 2022 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

You are requested to kindly take a note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Lloyds Steels Industries Limited

Meenakshi A. Pansari Company Secretary Place: Noida

Date: July 21, 2022

### MAX FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L24223PB1988PLC008031 Registered Office: Bhai Mohan Singh Nagar, Village Railmajra, Tehsil Balachaur, District Nawanshahr, Punjab – 144 533 Tel: 01881-462000, 462001 Fax: 01881- 273607 Corporate Office: L20M(21), Max Towers, Plot No. – C-001/A/1, Sector – 16B, Noida – 201 301, Tel: +91-120-4696000 Website: www.maxfinancialservices.com

#### E-mail: investorhelpline@maxindia.com **NOTICE TO MEMBERS**

Members are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 "the Rules") the following dividends which remained unclaimed for a period of seve ears will become due to be credited to the IEPF as per details below:

) Final Dividend for the year 2014-15 @ 50%, i.e., Re. 1/- per equity share which wa declared at the Annual General Meeting of the Company on September 23, 2015 and was paid to the members on October 12, 2015 will become due to be credited to the IEPF authority on October 23, 2022; and

i) Interim Dividend for the year 2015-16 @ 90%, i.e., Rs. 1.80 per equity share which was declared on November 6, 2015 and was paid to the members on November 27 2015 will become due to be credited to the IEPF authority on December 10, 2022.

he corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutiv vears will also be transferred as per the procedure set out in the Rules.

The Company will not transfer such shares to the IEPF where there is a specific order o Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance with the Rules, the Company has sent reminder letters individually to the concerned members through Registered Post on July 19, 2022 for claiming their aforesaid unclaimed dividends on or before October 20, 2022 and the details of such shares liable to be transferred to IEPF are also made available on our website. Members concerned may refer to the website www.maxfinancialservices.com to verify the details of their unencashed dividend and the shares liable to be transferred.

For any further information/ clarifications on the above, the concerned members may write to the Company Registrars and Share Transfer Agent, M/s. MAS Services Limited, Unit: Max Financial Services Limited, T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase – II, New Delhi – 110 020, Phone: 011-26387281/82/83, Fax: 011-26387384, Fmail: investor@masserv.com

By Order of the Board For Max Financial Services Limited Sd/-V. Krishnan **Company Secretary** Membership No. FCS:6527

#### FORM NO. RSC-4 [Pursuant to rule 3(3)]

#### **Before the National Company Law Tribunal Bench at Mumbai**

Company Petition No. 179 of 2022

## Fomento Resorts and Hotels Limited - Petitioner Company

## **PUBLICATION OF NOTICE**

Notice may be taken that a petition was presented to the National Company aw Tribunal at Mumbai Bench, on the 04th day of July 2022 for confirming the ancellation / reduction of the issued, subscribed and paid-up equity share capital from INR 29,07,08,630/- (Indian Rupees Twenty Nine Crore Seven Lakh Eight Thousand Six Hundred and Thirty only) consisting of 2,90,70,863 (Two Crore Ninel Lakh Seventy Thousand Eight Hundred and Sixty Three) equity shares of fac alue INR 10/- (Indian Rupees Ten only) each to INR 28.54.56.870/- (Indian Rupee Twenty Eight Crore Fifty Four Lakh Fifty Six Thousand Eight Hundred and Sevent Fonly) consisting of 2,85,45,687 (Two Crore Eighty Five Lakh Forty Five Thousand Si Hundred and Eighty Seven) equity shares of face value INR 10/- (Indian Rupees Ter only) each by cancelling the equity shares held by the Non-Promoter Shareholder to the extent of 1.81% of the issued, subscribed and paid-up equity share capita representing 5,25,176 (Five Lakh Twenty Five Thousand One Hundred and Seventy Six) equity shares of face value INR 10/- (Indian Rupees Ten only) each held by the Non-Promoter Shareholders of the Petitioner Company for a consideration of INF 166/- (Indian Rupees One Hundred and Sixty Six only) per equity share.

The notices to individual creditors have been issued. The list of creditors prepare on the 16th day of June 2022 by the Petitioner Company is available at the register office at Unit: Cidade De Goa, Vainguinim Beach, Panaji, North Goa, Goa-403 004 for inspection on all working days during 11:00 a. m. to 4:00 p. m. between Monday

If any creditor of the company has any objection to the petition or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about his name and address and the name and address of the Authorise entative, if any, to the undersigned at Cidade De Goa, Vainguinim Beach Panaji, North Goa, Goa-403 004 within three months of date of this notice. f no objection is received within the time stated above, entries in the list of creditor

will, in all the proceedings under the above petition to reduce the share capital of the company, be treated as correct.

t may also be noted that a hearing has been fixed on  $03^{\text{rd}}$  day of November 2022 o which the Tribunal shall hear the petition. In case any creditor intends to attend the earing he should make a request along with his objections, if any

For Fomento Resorts and Hotels Limited

Company Secretary & Authorised Signatory Dated: July 22, 2022



## LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Registered Office: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Thane – 421 401

Corporate Office: A-2, Madhu Estate, 2" Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013

Tel: 91-2e-2691 8111 email: inlo Tel.(02524) 222271/9545654196

#### NOTICE FOR 28TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

The Twenty Fighth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday 13th August, 2022 at 02:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) n compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Sircular No. 14/2020 dated 8th April, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, MCA General Circular no. 02/2021 dated 13th January. 2021 . MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, SEBI Circular dated 12th May, 2020, SEBI Circular dated 15th January, 2021 and SEBI Circular dated 13th May, 2022, to transact the businesses set out in the Notice of the AGM.

n Compliance with above circulars, the Notice of the AGM along with the Annual Report of 2021 22 has been dispatched on Thursday, 21st July, 2022 only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfe Agent /Depositories.

Notice of the AGM along with the Annual Report of 2021 -22 is also available on Company's ebsite<u>www.lloydsengg.in</u> and on the websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com, www.nseindia.com respectively and at the bsite of CDSL at www.evotingindia.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Applicable Circulars, the Company is pleased to provide the Members with the facility to exercise their right to vote by electronic means (remote e-voting) for the businesses to be transacted at the AGM. The remote e-voting period commences on Tuesday, 9th August, 2022 (9:00 A.M. IST) and ends on Friday, 12th August, 2022 (5:00 P.M. IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The facility for e-voting shall also be made available at the AGM for the Members who have not already cast their votes prior to the AGM by remote e-voting. The detailed procedure for e-voting is given in the AGM Notice. Once he e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently

The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner naintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at AGM. Any person who becomes a member of the Company after the otice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off i.e. Saturday. 6th August, 2022 may obtain the User ID and Password by sending an email request to

Members holding shares in physical mode requested to register/update their email address/Bank account mandate for receipt of Dividend in prescribed form ISR-1 with the Register and Transfer Agent ("RTA") of the Company Bigshare Services Private Limited. The Company has sent letters for urnishing the details as required under SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/ 655 dated 03rd November, 2021. Norms for updation are also available on the website of the Company www.lloydsengg.in. Also, Members holding shares in demat mode is requested to register heir E-mail address/update Bank account mandate by contacting their respective Depository Particip

For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in AGM Notice. In case of any queries/grievance connected with e-voting, please contact: Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, A wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg ower Parel East, Mumbai-400013, or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or cal 1800225533.

This notice should be read in conjunction to our earlier notice of AGM published in this News Pape dated 19.07.2022.

For Lloyds Steels Industries Limite

Place: Mumba Date: 21st July, 2022

Meenakshi A. Pansar Company Secretary

21 July 2022



## **Godrej Consumer Products Limited**

Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079.

Tel: 25188010/20/30, Fax: 25188040

E-mail: investor.relations@godrejcp.com, Website: www.godrejcp.com CIN: L24246MH2000PLC129806

NOTICE is hereby given that the following share certificate(s) is/are stated to be lost / misplaced / stolen and the registered holder(s) thereof / claimant(s thereto has/have applied to the Company for issue of duplicate share

Folio		Folio No.	Distinctive	Distinctive	Old Cert.
Number	Name of the Shareholder		Nos.	Nos.	Nos
Nullibel			From	To	
0313682	SUHAS VASANT KALE	600	1081130669	1081131268	608679
S008484	SHEELA SINGH	40	0070375425	0070375444	0554696
		600	64984589	64985188	528771
B007964	BINAIFER KHAJOTIA	600	740028656	740029255	585138
		600	1081111034	1081111633	608650

In case any person has any claims in respect of the said shares/any objection(s) for the ance of duplicate certificate(s) in favor of the above stated applicant(s) he/she/they should lodge each claim or objection within 7 days of the date of publication of this notice. I within 7 days from the date hereof no claim is received by the company in respect of the said ertificate, Letter of confirmation/duplicate certificates will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned certificates.

For Godrei Consumer Products Limited

Place: Mumbai Date: July 21, 2022

Rahul Botadara Company Secretary & Compliance Officer



Central Office: Chandermukhi, Nariman Point, Mumbai - 400 021

## NOTICE FOR E-VOTING

With reference to our earlier Notice of 15th Annual General Meeting (AGM) published in this newspaper on 15th July, 2022, this notice is hereby again given that pursuant to Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Bank offers Remote e-voting facility as an alternative mode of voting for the shareholders of CENTRAL BANK OF INDIA for the AGM scheduled to be held on Wednesday, 10th August, 2022 at 11.00 A.M. at head office of the Bank situated at Chandermukhi, Nariman Point, Mumbai- 400 021 (deemed venue of the meeting) through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM), to transact the following business

1) To discuss, approve and adopt the Audited Standalone and the Consolidated Balance Sheet of the Bank as at 31st March 2022, Standalone and Consolidated Profit and Loss Account of the Bank for the year ended 31st March 2022, the report of the Board of Directors on the working and activities of the Bank for the period covered by the accounts and the Auditors' report on the Balance Sheet and Accounts.

> By order of the Board of Directors for **CENTRAL BANK OF INDIA**

Place: Mumbai Date :  $21^{th}$  July, 2022 (Smruti Ranjan Dash)

## NOTES:

- Date of completion of sending of Annual Report containing the Notice of AGM through email: 14th July, 2022.
- Date and time of commencement of Remote E-voting : Sunday 7<sup>th</sup> August, 2022 at 10.00 AM (IST)
- Date and time of end of Remote E-voting: Tuesday, 9th August 2022 at 05.00 PM (IST)
- Cut off date : Wednesday, 3<sup>rd</sup> August 2022
- Any person who becomes a member of the Bank after sending of the Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, 3rd August 2022, may obtain the User ID and password by referring to the notice of AGM as sent to shareholders through email and also uploaded on Bank's website www.centralbankofindia.co.in under the link "Investor Relations" and on https://instavote.linkintime.co.in, the website of e-voting platform provider - Link Intime India Private Limited The notice of AGM inter alia contains detailed procedure for remote
- Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on 9th August, 2022.
- Shareholders/Members, who will be present in the Annual Genera Meeting through VC/OAVM by InstaMeet facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting facility during the meeting.
- Shareholders/Members, who have voted through Remote e-Voting prior to the Annual General Meeting will be eligible to attend/participate in the Annual General Meeting through VC/OAVM by InstaMeet facility. However, they will not be eligible to vote again during the meeting.
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Wednesday, 3rd August 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting and e-voting at AGM.
- 10. In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call Tel: 022 - 4918 6000.

## ESAB INDIA LIMITED

CIN: L29299TN1987PLC058738 Regd. Office: Plot No.13, 3rd Main Road, Industrial Estate, Ambattur, Chennai 600 058. Telephone No: 044-4228 1100 Email id: investor.relations@esab.co.in

Notice to Shareholders regarding transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given in compliance with the provisions of Investor Education and Protection und Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") and Section 124(6) of the Companies Act. 2013, which came into effect from 7th September, 2016, and quent amendments, the Company is mandated to transfer all such shares in respect o which dividends has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years o nore to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account. Such shares shall

be transferred within a period of thirty days of becoming due to be transferred to the Fund. Based on the above Rules, the Company will now transfer the unpaid/unclaimed fina dividend and corresponding shares for the financial year 2014 to IEPF Suspense Account in riew of the reason that a period of seven years have since elapsed after the said dividend ere declared and paid.

Individual notices have already been sent to respective shareholders at their latest available address in the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) records inter alia providing the details of shares being transferred to IEPF Suspense Account and list of such shareholders is also displayed on the website of the Company (www.esabindia.com)

The concerned shareholders are requested to claim the unpaid/unclaimed dividence mount(s) on or before 2 September 2022 failing which the unclaimed dividend and orresponding shares including all benefits accruing on such shares, if any, shall be nsferred to IEPF Suspense account It may be noted that to comply with the aforesaid legal requirement, the Company will initiate

e action without any further notice after 2 September 2022 as under In case of shares held in Demat mode - by transfer of shares directly to demat acc of the IEPF through the Depositaries of shareholders concerned;

In case of shares held in Physical mode - by issuing new duplicate share certificate i lieu of original share certificate and thereafter transfer the same to the Fund by converting it into demat mode through depositaries. n case the concerned shareholders wish to claim the shares and dividend after transfer to

EPF Suspense account, a separate application can be made to the IEPF Authority, in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e

For further information/request to claim the unpaid/unclaimed dividend(s), the concerne shareholders may contact the RTA of the Company at:

Integrated Registry Management Services Private Limited II Floor, "Kences Towers", No.1 Ramakrishna Street North Usman Road, T Nagar, Chennai - 600 017 Phone - 044 28140801-803, Fax - 044 28142479 Email srirams@integratedindia.in

For ESAB India Limited G Balaji Company Secretar



Date:- 22.07.2022

यूको बैंक 🙌 UCO BANK Department of Information Technology 3 & 4, DD Block, Sector - 1 **NOTICE INVITING TENDER** 

**Department of Information Technology** 

UCO Bank Invites Request for Proposals (RFPs) for the following

- 1. Supply, Installation and Maintenance of Hardware, Operating Systems and Database Licenses for Bharat Bill Payment System (BBPS) Application.
- 2. Selection of Vendor to Provide WhatsApp Banking Services.

For any details, please refer to https://www.ucobank.com (Deputy General Manager)



Regd. Office: 401-402, Lusa Tower, Azadpur Commercial Complex, Delhi - 110033 CIN:L65991DL1996PLC083909 II Website - www.insecticidesindia.com Tel No. - 011-27679700-05 | E-mail - investor@insecticidesindia.com

TRANSFER OF SHARES IN RESPECT OF WHICH DIVIDEND HAS NOT BEEN CLAIMED/ PAID FOR SEVEN CONSECUTIVE YEARS OR MORE TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND IEPF.

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Final Dividend declared for the financial year 2014-15, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF with in thirty days from the due October 25, 2022. The corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, the Company has sent individual notices to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website: www.insecticidesindia.com. In this connection, please note the following: (a) In case you hold shares in physical form : Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) which stand registered in your name(s) and held by you will stand automatically cancelled (b) In case you hold shares in electronic form: Your DEMAT account will be debited for the shares liable for transfer to

In the event valid claim is not received on or before the date 24.10.2022, the Company will proceed to transfer the liable Equity shares in favor of IEPF authority without any further notice. Please note that the concerned shareholders can claim the shares & dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules.

For any queries on the above matter. Shareholders are requested to contact the Company or Company's Registrar and Share Transfer at Alankit Assignments Ltd. Alankit House, 1E/13, Jhandewalan Extn., New Delhi – 110 055; Email - rameshk1@alankit.com Tel: 11-4254 1234.

For Insecticides (India) Limited

July 21, 2022 New Delhi

Sandeep Kumar **Company Secretary** 



Regd. Office: Jaykaygram, PO - Tyre Factory, Kankroli – 313 342 (Rajasthan) Email id: investorjktyre@jkmail.com

### **NOTICE FOR SHAREHOLDERS**

Notice is hereby given that pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended upto date (Rules), all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred to the demat account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has sent specific communications to the concerned shareholders at their latest available addresses whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the FY 2022-23 for taking appropriate action. The complete details of such shareholders i.e., names and folio number or DP ID-Client ID etc., are also available on the website of the Company at www.jktyre.com. Similar details are also available on the website of the Company for shares already transferred to the IEPF Authority. The concerned shareholders, holding shares in physical form,

may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them, for the purpose of transfer of shares as above and upon such issue, the original share certificate(s) will stand automatically cancelled and will be deemed non - negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer, as aforesaid. For shares held in demat form, the respective demat accounts will be debited and such shares, will be transferred to the demat account of the said Authority.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 20th September 2022, the Company will initiate the process of transfer of shares to IEPF Authority as required, without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to IEPF.

Upon transfer of shares, the shares can be claimed back from IEPF Authority in accordance with procedure and on submission of documents as prescribed in the Rules, for which details are available at www.iepf.gov.in.

Phone: 02952-233400/233000 Fax : 02952-232018 Place : New Delhi Date : 21st July, 2022

for JK Tyre & Industries Ltd.

Vice President (Legal) & Company Secretary

CIN: L67120RJ1951PLC045966; Website: www.jktyre.com

## <u>The Andhra Pradesh Dairy</u> **Development Coop. Federation Ltd** APIIC Towers, IT Park, Mangalagiri, Guntur-522 503, Email: mdap-ddcf@ap.gov.ir e- TENDER NOTICE ON e-PROCUREMENT PLATFORM

Tender No: AHF51-PRJT/15/2022-ADMN-AHF51

The Andhra Pradesh Dairy Development Co-op Federation Ltd., Mangalagiri, Guntur invites tender (tender I'd: 529951) for Supply of 40 Liters capacity Aluminum Alloy Milk Cans to the Districts of Andhra Pradesh. Interested parties may submit their bids on e-procurement platform @ www.apeprocurement.gov.in on or before 30-07-2022 @ 5:00 P.M.

The site will remain accessible to download the tender document

w.e.f. 22-07-2022 @ 11:00 A.M onwards. For further details the interested parties may contact during Office hours to Manager (Projects), Phone No: 0863-2381085, e-mail: mdap-ddcf@ap.gov.in

Sd/- MANAGING DIRECTOR

#### LLOYDS METALS

#### LLOYDS METALS AND ENERGY LIMITED

Regd. Office : Plot No A 1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, Maharashtra - 442505 Tel Nos.: 07172 285103/398 Corporate Office: A2, 2nd Floor Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai - 400013 | Tel.No. 022-6291 8111

CIN: L40300MH1977PLC019594 | Website: www.lloyds.in | Email ID: investor@lloyds.in NOTICE OF THE 45TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that

The 45th Annual General Meeting ("AGM") of Lloyds Metals and Energy Limited ("the Company") wil be held on Saturday, August 13, 2022 at 11:30 a.m. IST, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice calling the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") read with the General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, General Circular No. 21/2021 dated 14th December 14, 2021 and General Circular No. 2/2022 dated 05th May, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI /HO/CFD/CMD1 CITIZENES ISSUED by the Ministry to Corporate virtual is MCA ) and citizenes (MCA) and referred as "relevant circulars"), and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("SEBI LODR"), the AGM of the Company, is being conducted through VC/OAVM facility, without physical presence of the Members of the Company.

In the compliance with the relevant circulars, the Notice of the AGM along-with the Annual Report fo F.Y. 2021-2022 has been sent only through electronic mode to all the members of the Company whose email addresses registered with the Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website at www.lloyds.in, websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and Metropolitan Stock Exchange of India Limited ("MSE") at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> an In compliance with the Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI LODR, Members holding shares in physical and dematerialized form, as on the cut-off date **Friday**, **05**<sup>TM</sup> **August**, **2022**, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice rough the electronic voting system of CDSL ("the remote e-voting"). All the Members hereby The Business as set forth in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic

- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting
- system at the AGM shall be Friday, 05th August, 2022;
- The remote e-voting shall commence on Tuesday, 09th August, 2022 at 09:00 A.M IST: The remote e-voting shall end on Friday, 12th August, 2022 at 05:00 P.M IST;
- any person who acquires the shares of the Company and becomes a member post-dispatch o the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e., Friday, 05th August, 2022 may obtain the log-in ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com However, if the person is already registered with CDSL for e-voting then the existing USER ID and password can be used for casting their vote;

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail ID's and

- Members may note that
- a) The remote e-voting shall be disabled by CDSL beyond 05:00 P.M. IST on Friday, 12' August, 2022 and once the votes on the resolution is cast by the Member, the Member not be able to change it subsequently;
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again; The facility for e-voting will also be made available during the AGM, and those members
- present in the AGM through VC/OAVM facility, who have not cast their vote on the resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible vote through the e-voting system at the AGM; Only persons whose name are recorded in the Register of Members or in the Register of
- Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM; and The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 05° August, 2022 being the cut off date for this purpose.
- Details of the process/ method of casting votes by Members are included in the AGM Notice. III. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQ's) and e-voting use manual available at the help section of <u>www.evotingindia.com</u> or you may write an email to
- helpdesk,evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533 or write to the Compan cretary at the email id tdshah@lloyds.in. Members holding shares in physical mode are requested to register/update their email ID's with the Company and also update your Bank account mandate for receipt of Dividend in prescribed Form ISR-1 with the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company i.e., Bigshare Services Private Limited. The Company has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021. Norms
- for updation are also available at the website of the Company at <a href="http://www.lloyds.in/">http://www.lloyds.in/</a> Members holding shares in demat mode may register their email ID's/update Bank Account mandate by contacting their respective Depository Participant ("DP"). Members can send their request by providing their Folio No. in case of shares held in Physical Mode (16 digit DPID + CLID in case of NSDL or 16 digit beneficiary ID in case of CDSL), for receipt fo AGM Notice and Annual Report for FY 2021-2022 in electronic mode at email ID tdshah@lloyds.ir
- In case of any grievances connected with facility for voting by electronic means please contact Mi Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited ("CDSL"), A wing, 25" floor, Marathon Futurex, Maftial Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai- 400013 or send an email id to <a href="mailto:helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or call toll free no. 1800225533 or may write to the Company Secretary at the email ID tdshah@lloyds.in

For Lloyds Metals and Energy Limited Trushali Shah **Company Secretary** 

Date: 22nd July, 2022.

Place: Mumbai

**RANE (MADRAS) LIMITED** 

#### CIN: L65993TN2004PLC052856 Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.ranegroup.com Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022 (Rs. in Crores except per share data) Standalone Consolidated Quarter ended S. No. Year ended Quarter ended Year ended **Particulars** Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Audited 30.06.2022 30.06.2021 31.03.2022 | 30.06.2022 | 30.06.2021 | 31.03.2022 1.555.00 Total Income from Operations 499.78 299.79 549.27 340.29 1.741.92 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items) 51.47 (11.64)26.70 4.92 3.36 (21.18)25.53 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items) 26.70 4.92 51.47 3.36 16 43 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) (3.28)10.66 20.06 3.72 36.61 15.23 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) 19.53 3.50 36.65 16.23 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 16.27 14.57 16.27 16.27 14.57 16.27 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown n the Audited Balance Sheet of the previous year 358.66 211.87 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Not annualised for the quarters 2.55 (2.02)10.46 6.97

12.33 The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites ww.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website-www.ranegroup.com

2.46

23.94

to the above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 21, 2022.

The Company's subsidiary in the U.S., Rane Light Metal Castings Inc., (\*LMCA\*) was entitled to certain economic relief provided by the U.S. government in order to manage the impact of COVID-19 pandemic. Pursuant to such economic relief schemes, during the quarter ended June 30, 2021, LMCA received an approval for forgiveness of the paycheck protection program loan (\*PPD Loan') from the U.S. Small Business Administration (SBA) for an amount of USD 2.63 million (INR 19.45 crores). Further, LMCA\* was eligible for employee retention credit (ERC), from the U.S. Internal Revenue Service during the year ended March 31, 2022 for an amount of USD 3.66 million (INR 27.26 crores), which includes an amount of USD 1.16 million (INR 6.25 crores) recognised during the quarter ended June 30, 2021. The aggregate amount of such relief have been recorded as an exceptional income in the consolidated results for the quarter ended June 30, 2021 and for the year ended March 31, 2022.

The Company/Group has considered the possible effects that may result from the continued effect of the COVID-19 pandemic on the carrying amounts of assets (net of impairment passes), capital and financial resources, profitability in continuing controls etc. In developing the assumptions relating to the possible future uncertainties the

losses), capital and financial resources, profitability, liquidity position, internal financial controls etc. In developing the assumptions relating to the possible future uncertainties, the Company/ Group, as at the date of approval of these financial results has used internal and external sources of information and based on current estimates expects that the carrying company croup, as a true date of approvan a mean manifest actions has used internal and external sources of minoritation and based on current estimated as expects that the carrying amount of these assets will be recovered. The impact of COVID-19 on the Company's (Group's financial results may differ from that estimated as at the date of approval of these financial results depending on the circumstances that may evolve in the future. The Company/Group will continue to closely monitor any material changes to future economic conditions

Varanavasi, Kancheepuram District

10 46

For Rane (Madras) Limited

6.97

## पुढील आठवड्यात पुणे जिल्ह्यात खास ग्रामसभेचे आयोजन

दि.२१ स्वातंत्र्या<u>च्या</u> महोत्सवानिमित्त पुढील आठवड्यात २५ ते २९ जुलै या कालावधीत खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाने केलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकांनी हे आदेश दिले आहेत. घरोघरी तिरंगा उपक्रम, जलजीवन मिशन आणि करोना लसीकरणाबाबत कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे.

रःवातंत्र्याला ७५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा असून या कालावधीमध्ये गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत येथून तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा लावण्याचा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन ग्रामसभेत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर टक्के नळजोडणी झालेल्या गावांमध्ये हर घर जल घोषित करण्याबाबत ग्रामसभेच ठराव घेण्यात येणार आहे तसेच करोना प्रतिबंधक लसीकरणाची पहिली मात्रा झालेल्या १२ वर्षांवरील निकषानुसार बालकांना मात्रा १८वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या मात्रेनंतर सहा महिन्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत शासकीय करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर मोफत प्रतिबंधात्मक वर्धक मात्रा (बुरन्टर डोस) घेण्याबाबत जनजागृती या ग्रामसभेत करण्यात येणार आहे

जाहीर सूचना

मी, श्री. अंकित बिनोद बंका, तुम्हाल

कळव इच्छितो की, श्री. यशवर्धन आर

**सोनी,** २०१५ पासून माझ्यासोबत **अग्रबा**न

**इन्फोटेक** या कंपनीमध्ये वरिष्ठ लेखापात

म्हणून काम करणारे माझे कर्मचारी होते

कोणत्याही बाबी किंवा कारवाईत त्यांचा कठेह

सहभाग नाही आणि त्यांच्यावर कोणतेह

दायित्व नाही, त्याच्या नावावरुन उद्भवणाऱ

कोणत्याही वादासाठी किंवा बाबींसाठी मी स्वत

पूर्णपणे आणि कायदेशिररित्या जबाबदाः

असेल. मी याद्रारे सांगतो की. श्री. **यशवर्ध**न

**आर. सोनी** यांनी राजीनामा दिला आहे आणि :

मे २०२२ पासून माझ्यासोबत काम करणे सोडल

आहे आणि त्यासाठी मी आज पेपर नोटीस देव

आहे. श्री. यशवर्धन आर. सोनी, कोणत्याह

आर्थिक आणि कायदेशीर बाबींसाठी आणि

त्यांनी माझ्यासाठी किंवा माझ्या कोणत्याह

कंपनीसाठी किंवा माझ्या वतीने केलेल्य

कोणत्याही कृतीसाठी जबाबदार राहणार नाही

जर कोणाला काही आक्षेप असेल तर कृपय

मला ९८३३३८१७२० वर ७ दिवसात संपर्व

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की, माझे अशील (१) श्री. सुजीश चंद्रसेनन

वेन्नानगोट्ट व (२) श्रीमती सुभांगी सुजीश

वेन्नानगोट्ट हे फ्लॅट क्र.६०१, क्षेत्रफळ ४००

चौ.फु. सुपर बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, अमि

झरना (अमि झरना कोहौसोलि. म्हणून ज्ञात)

अमि कॉम्प्लेक्स, आय.सी. कॉलनी, बोरिवली

(पश्चिम). मंबई-४००१०३ (यापुढे सदर फ्लॅट

म्हणून उल्लेख) ही जागा श्री. चंदेरभान दायलानी

(विद्यमान विक्रेता) आणि (१) श्रीमती दिप्ती

अजय मोहन (ऊर्फ) दिप्ती चंदेरभान दायलानी

। (२) श्री. पंकज चंदेरभान दायलानी आणि

(३) श्रीमती सानिया चंदेरभान दायलानी (निश्चिती

नक्षकार) यांच्याकडून खरेदी करू इच्छित

सदर फ्लॅट मूळत: संयुक्त मालक (१) श्रीमती

सावित्री चंदेरभान दायलानी व (२) श्री. चंदेरभान

दायलानी यांनी खरेदी केली होती. ज्याअर्थ

श्रीमती सावित्री चंदेरभान दायलानी यांचे

१६.१०.२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या

पश्चात त्यांचे पती, विक्रेता तसेच

निश्चितीपक्षकार असलेले कायदेशीर वारसदार

आहेत. सोसायटीने श्रीमती सावित्री चंदेरभान

दायलानी यांचे शेअर्स कायदेशीर वारसदार अर्थात

श्री. चंदेरभान दायलानी यांच्या नावे

१३.१०.२०१९ रोजी अन्य कायदेशी

वारसदारांकडून एनओसी प्राप्त केल्यानंतर हस्तांतर

जर कोणा व्यक्तीस/वित्तीय संस्थेस/बँकेस

उपरोक्त सदर फ्लॅटबाबत विक्री, तारण, अधिभार

मालकीहक किंवा कायदेशीर वारसाहकाटारे

कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील

स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक पराव्यांसह लेखी

स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५

**दिवसांत** कळवावे. अन्यथा फ्लॅटसंदर्भातील

अधिकार व मालकीत्व हक्क पढे कोणत्यार्ह

दाव्याच्या संदर्भाशिवाय माझ्या अशिलाच्या नावे

हस्तांतरीत केले जातील आणि दावा असल्यास

नोडून दिले आहेत म्हणून समजले जाईल.

सही / –

भावेश आर. भोईर

वकील उच्च न्यायालय

१२१, रोहिदास सदन, पी.बी. रोड.

दहिसर (प.), मुंबई-४०००६८.

ठिकाण: मुंबई दिनांक:२२.०७.२०२२

सही/- के.एम. पांडे

दिनांक: २२/०७/२०२२

एडवोकेट हाई कोर्ट, मुंबई

ही माझी संपुर्ण जबाबदारी आहे

## आसरा पुलासाठी २८ कोटींचा निधी

सोलापूर , दि.२१ : केंद्रीय रस्ते व पायाभूत स्रविधा फंडातून (सीआरआयएफ) होटगी रोड येथील आसरा पुलासाठी २८ कोटी व कुर्डुवाडी येथील पुलासाठी ५० कोटी रूपये सेतू बंधन योजनेतून करून देण्याची तयारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दाखवली आहे. संदर्भात राज्य या सार्वजनिक बांधकाम विभागास विस्तृत प्रस्ताव तयार करण्याचे

आदेश दिले आहेत.

अडथळ्याविना रेल्वे करण्यासाठी वाहतूक ओव्हरब्रीज अंडरब्रीज उभारणीसाठी महाराष्ट्र शासन रेल्वे मंत्रालय यांच्यात करार झालेला आहे. याअंतर्गत सेतू बंधन योजना अमलासाठी सीआरआयएफमधून हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सेतू बंधन ही स्वतंत्र एजन्सी अशा कामांसाठी पूलांच्या नियुक्त केलेली आहे. आसरा पूल झाल्यास त्यास जोडणारे एक किलोमीटर परिघातील रस्ते करण्याचा प्रस्ताव महापालिकेचा आहे. त्यासाठी नगर अभियंता संदीप कारंजे आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात चर्चा झाली. या कामासाठी अंदाजे १८ कोटी रूपये लागणार असून, केंद्रीय वाहतूक विभागाच्या वतीने १८ कोटी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न महापालिका करेल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



गोदरेज कन्झ्यूमर प्रॉडक्टस लिमिटेड

गोदरेज वन, ४था मजला, पिरोजशा नगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९.

**फोन.:**२५१८८०१०/२०/३०, फॅक्सः २५१८८०४० ई-मेल:investor.relations@godrejcp.com, वेबसाईट:www.godrejcp.com सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२९८०६

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दृय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे						
फोलिओ भागधारकांचे भागांची अनुक्रमांक अनुक्रमांक जु						
क्र.	नाव	संख्या	पासून	पर्यंत	प्रमाणपत्र	
					क्र.	
०३१३६८२	सुहास वसंत काळे	₹00	१०८११३०६६९	१०८११३१२६८	६०८६७९	
एस००८४८४	शीला सिंग	80	००७०३७५४२५	0000३७५४४४	०५५४६९६	
		₹00	६४९८४५८९	६४९८५१८८	५२८७७१	
बी००७९६४	बिनायफेर खजोटिया	₹00	७४००२८६५६	७४००२९२५५	५८५१३८	
		६00	१०८११११०३४	१०८११११६३३	६०८६५०	

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणप वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासू ७ दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासन ७ दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्र संदर्भाः कोणताही दावा प्राप्त न झाल्यास निश्चित पत्र/दृय्यम प्रमाणपत्र दावाकरिता अधिकारपत्र वितरीत केल जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेडकरिता

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २१.०७.२०२२

राहल बोटदर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

.... अर्जदार

#### उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसस्था फेडरेशन लि. मुंबई)

यांचे कार्यालय पत्ताः ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, मुलुंड पूर्व, मुंबई-४०००८१

## जाहिर नोटीस

सप्तशुगी को ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई पत्ताः १०१/अे साई इंदू टॉवर १ ला मजला, एँ. बी. एस. मार्ग,

भाडूप <b>अ</b>	न पश्चिम, मुंबई ४०००७८. <b>ह. १ ते ५५</b>				
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	जाब देणार क्रमांक
	× 6				

				रूपय	क्रमाक
٩	धर्मेंद्र जयपालिसंग भदोरिया	२४/०५/२०२२	२६७६/२०२२	938388	२
2	बाळकेश्वर नारायण उपाध्याय	२४/०५/२०२२	२६७६/२०२२	938388	3
3	भारती जयवंत देसाई	२४/०५/२०२२	२६७७/२०२२	७८२००	٩
8	मोहम्मद कलीम नादीर अली	२४/०५/२०२२	२६७७/२०२२	७८२००	२
4	उमाशंकर देवतादीन तिवारी	२४/०५/२०२२	२६७७/२०२२	७८२००	3
ξ	तुळशीदास गणपत साकुंडे	२४/०५/२०२२	२६७८/२०२२	६४३६२	9
(g	विजयशंकर कल्लुराम प्रजापती	28/04/2022	2806/2022	<b>६</b> ४३६२	3
L	चद्रभुषण निबुलाल गुप्ता	28/04/2022	2860/2022	984206	9
9	अशोककुमार निबुलाल गुप्ता		२६८०/२०२२	१४५२०८	२
90	रमाशकर अनंतराम गुप्ता	28/04/2022	२६८०/२०२२	984206	3
99	सुदरराज कृपेदास येसदास	28/04/2022	2869/2022	238603	, v
٩२	धोंडिराम देवराम दिवटे	28/04/2022	2862/2022	68446	9
93	शिवाजी बाबु माटेकर	28/04/2022	2862/2022	£844£	े २
98	भानदास धोंडिराम निवळे	28/04/2022	2862/2022	68446	3
94	अशोककुमार निंबुलाल गुप्ता	28/04/2022		83994	9
98	प्रदिप सोमाई राजभर	28/04/2022	2863/2022	83994	
	प्रादेप सामाइ राजमर   मनोज शिवनारायण जैस्वाल	28/04/2022			2
90			2863/2022	83994	3
96	प्रदिप सोमाई राजभर	२४/०५/२०२२	२६८४/२०२२	943384	9
98	अशोककुमार निंबुलाल गुप्ता	२४/०५/२०२२	२६८४/२०२२	943384	2
२०	मोहनलाल मेवालाल जैसवाल	२४/०५/२०२२		943384	3
२१	यशवत कृष्णा पाटील	२४/०५/२०२२	२६८५/,२०२२	१५०७३३	٩
२२	शरद बंडू भिसे	२४/०५/२०२२	२६८६/२०२२	१२६८७२	٩
23	नाशीर हसन शेख	२४/०५/२०२२	२६८६/२०२२	१२६८७२	२
२४	राशीद मुस्लीम खान	२४/०५/२०२२	२६८६/२०२२	१२६८७२	3
२५	रामरमण गुलाबधर दुबे	२४/०५/२०२२	२६८७/२०२२	२०२०७२	٩
२६	दिलीप हिंदुराव भोईटे	२४/०५/२०२२	२६८७/२०२२	२०२०७२	२
२७	रामनाथ मंगरू प्रजापती	२४/०५/२०२२	२६८७/२०२२	२०२०७२	3
२८	राजेश काशीराम करबेले	२४/०५/२०२२	२६८८/२०२२	१८७२६२	२
२९	सुर्यनाथ गगादिन गुप्ता	२४/०५/२०२२	2811/2022	१८७२६२	3
30	राधेश्याम पारसनाथ गुप्ता	२४/०५/२०२२	२६९०/२०२२	943489	3
39	प्रमोद अवध सिंग	28/04/2022	2889/2022	968888	à
32	कौशल कमलेश्वर सौती	28/04/2022	2889/2022	968888	3
33	श्रीपाद दत्ताराम जाधव	२४/०५/२०२२	2882/2022	983306	٩
38	सुरेश दामोदर भालेराव	28/04/2022	2882/2022	983306	े २
34	प्रविण यशवत पाटिल	28/04/2022	28,68/2022	909268	ا ا
38	जवाहरलाल रघुवीर यादव	28/04/2022	28,68/2022	909268	่ จ
30	नवनाथ अर्जुन भंडारी	28/04/2022	2684/2022	69200	٩
36	राधेश्याम महेंदनाथ सिंग	28/04/2022	2880/2022	63890	۱ ,
38	विनोद स्वामीनाथ यादव	28/04/2022	2886/2022	289888	9
	अशोककुमार श्रीनाथ सिंग	28/04/2022	2866/2055		
४० ४१	राजकुमार श्रीनाथ सिंग	२४/०५/२०२२   २४/०५/२०२२		269888	2
				२९१६६४	3
85	विनोद प्रितीसिंग लवेरा	28/04/2022	२७००/२०२२	१४१८१	२
83	सतोष गोविंद खामकर	28/04/2022	२७०३/२०२२	८०९४८	?
88	सजय बाबुराव जाधव	२४/०५/२०२२	२७०४/२०२२	८००४५	9
४५	दत्तु वसंतराव जाधव	२४/०५/२०२२	२७०६/२०२२		9
४६	सहजाद जमीर कुरेशी	२४/०५/२०२२	२७०७/२०२२		3
४७	थिमप्पा विरन्ना	२४/०५/२०२२	२७०९/२०२२		٩
81	प्रमोद कृष्णा भंडारी	२४/०५/२०२२	२७०९/२०२२		२
४९	प्रशांत अविनाश दुधवडकर	२४/०५/२०२२	२७०९/२०२२	१५८५८२	3
40	राजेंद्रपासाद पारसनाथ शुक्ला	२४/०५/२०२२	२७१०/२०२२	१३८२०८	٩
49	श्रृष्टीनारायण राजकिशोर शुक्ला	२४/०५/२०२२	२७१०/२०२२	१३८२०८	२
	1	201.12.22	240 12 22	10010.1	۱ -

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत उपनिर्दिष्ठ अर्जासबधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २९.०७.२०२२

28/04/2022 2099/2022 984380

| 28/04/2022 | 2098/2022 | 926898

५२ | राजेशकुमार पारसनाथ शुक्ला | २४/०५/२०२२ | २७१०/२०२२ | १३८२०८ |

५५ विश्वास श्यामराव नाकलजे | २४/०५/२०२२ | २७१५/२०२२ | २०५०६९ |

रोजी दुपारी **१२.३० वाजता** दाव्यासंबंधी कागदपत्रासह आपण या कार्यालयात हजर रहावे. या नोटीशीव्दारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस

आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्वपूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज **दिनांक २०.०७.२०२२** रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

५३ दत्तात्रय जगन्नाथ पाटील

५४ शामप्रताप रामदवर सिंग

उप निबंधक सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसस्था फेडरेशन लि. मुंबई)

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, the original agreement dated 19/02/1966 executed etween Mrs. Sumathi Kurup and Mrs Abdul Gani Pirani in respect of Flat No.9, Gulshan Hill Top CHS Ltd., Gaonthan Lane lo.2, S. V. Road, Opp. Post office, Andheri(W), Mumbai 400 058, is lost/misplaced and the same is not in the possession of the present owners a. Mrs. Safiya Abdul Sattar Arbiwala b. Mrs. Hura Bachubhai alias Mrs. Hoorbanoo Bachubhai Memon c. Mrs. Zarina Salim Zariwala & d. Mrs. Hafiza Parvez Lakdawala. Any other person/s having any claim whatsoever in, to o on the above said document/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any part thereof sha**ll** be deemed to have been waived without any reference to such claim.

Dated on this 22nd day of July 2022 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD. BLDG.NO.1 MUMBAI 400 101 Tel: 02228460032

## केनरा बैंक Canara Bank 📣 है सिंखिकेट Syndicate

लया, ३७, पाटकर हॉल लाईन्स समोर, न्यु मरीन लाईन्स, मुंबई, महाराष्ट्र–४०००२० लॉकर भाड्याची थकबाकी व दंड रक्कम मागणी सूचना आणि लॉकर उघडण्याची सूचना

(भाडेकरूने लॉकरचे भाडे भरण्यात कसूर केल्यास)

म्हाला कळवत आहे की तम्ही आमच्यासोबत केलेल्या सेफ डिपॉझिट लॉकर भाड्यांच्या कराराच्या संदर्भात. आम्ही तम्हाला नोंदणीकत पर , गाठवली होती ज्यामध्ये तुम्ही कराराचे नूतनीकरण करू इच्छित नसल्यास लॉकर स्वाधीन करण्याची विनंती केली होती, जी आमच्याकडे वितरीत झालेली आणि/किंवा आली होती.

तुम्ही अद्याप आमच्या भाड्याच्या कराराचे नूतनीकरण करण्याच्या विनंतीचे पालन केले नाही किंवा भाड्याची थकबाकी जमा करून लॉकर स्वाधीन . करा. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की या सूचनेच्या तारखेपासून **सात** दिवसाच्या आत भाड्याने कराराचे नूतनीकरण करा किंवा भाडे आणि दंडाची थकबाकी जमा करून लॉकर स्वाधीन करावे. कुपया लक्षात ठेवा की तुम्ही तसे करण्यात अयशस्वी झाल्यामुळे आम्हाला **दिनांव** २९.०७.२०२२ **रोजी स.११.३०वा.** न्यु मरीन लाईन्स शाखेत लॉकर उघडण्यास भाग पाडले जाईल आणि लॉकर तोडणे शक्य नसेल तर त्या दिवर्श किंवा त्यानंतरची कोणतीही सोवीस्कर तारीख तुम्हाला नवीन सूचना न देता केले जाईल. कृपया लक्षात घ्या की लॉकरच्या सामुग्रीवर बैंकेन लॉकरशी संबंधित खर्च, भाडे आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी बैंकेला देय रकमेवर धारण केले आहे. सदर धारणाधिकाराचा वापर करताना, वस्तूंची सार्वजनिक लेलावात किंवा खाजगी विक्री दलाल, लिलावदार किंवा अन्यथा **दिनांक २९.०७.२०२२ रोजी दुपारी १.**०0**वा**. किंवा त्या दिवशी विक्री ठेवणे शक्र सल्यास, त्यानंतरच्या कोणत्याही सोयीस्कर तारखेला तुम्हाला नवीन सूचना न देता केली जाईल.

विक्रीची रक्कम खर्च, भाडे आणि इतर आनुषंगिक खर्चासाठी बँकेकडे देय असलेल्या रकमेसाठी नियुक्त केली जाईल आणि जर काही अतिरिक्त असेल तर ते तुमच्या नावावरील सस्पेन्स खात्यात जमा केले जाईल ज्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. तथापि, विक्रीमुळे तूट निर्माण झाल्यास अश तुटवड्या भरण्यासाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल. लॉकरची थकबाकी आणि दंडाची थकबाकी असलेल्या भाडेकरूंची यादी:

	क : २१.०७.२०२२ गण: मुंबई				मुख्य व्यवस्थापक कॅनरा बँक	
१	१२३००५६७४२०८		प्रविण कुमार राजदा, जय प्रविणकुमार राजदा, पल्लवी प्रविणकुमार राजदा	मेगजी भवन, ०६-ए, बराक रोड, ०५ मजला, ब्लॉक-१६, मुंबई-४०००२०.	३१,२७०	
豖.	सीबीएस क्र.	豖.			दंडाची रक्कम	
अ.	लाकर	लाकर	भाडकरुचा नाव	पत्ता	भाड थकबाका आणि	1

## PUBLIC NOTICE

We 1) Sudhir Shivlal Kapuria, 2) Prafulla Sudhir Kapuria, 3) Nisha Sudhir Kapuria do hereby state and declare as under:

We say that Trupti Sudhir Kapuria got married with Mr. Abhishek Shah and taken divorce from him and during her stay with us she has taken loan from several financial institutions which is without our knowledge. We further say that we have nowhere concern of any loan taken by Trupti Sudhir Kapuria and we had already broken our complete relations with her and also, we had already evicted her from our house, life and

We further say that she has no any rights title and interest left in our property bank balance in present and future after this public notice. We further say that if she is doing anything on our behalf or our address she is wholly and solely responsible for the

1) Sudhir Shivlal Kapuria, 2) Prafulla Sudhi Kapuria, 3) Nisha Sudhir Kapuria

B/10, Hardik Society, Opp. Bombay Market, Bhayander West, Thane 401 101. Mbl: 8454095422

Date: 21/07/2022 Place: THANE

## Lloydsteel

## लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट नं.ए-५/५, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१ कॉपॉरेट कार्यालय: ए-२, मध इस्टेट, २रा मजला, पांडरंग बधकर मार्ग, लोअर परळ (प.), मंबई-४०००१३, फोन:९१-२२-६२९१८९११, ई-मेल:infoengg@lloyds.in वेबसाईट:www.lloydsengg.in, सीआयएन:एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५ तरखाना: प्लॉट क्र.ए-६/३, ए-५/५ व ए-५/४, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड,

जिल्हा ठाणे-४२१४०१. दूर.:०२५२४-२२२२७१/९५४५६५४१९६

२८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची माहिती

नॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवा **१३ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.२.००वा. (भाप्रवे)** कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी सहवाचिता एमर्स ारिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, एमसीए परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, एमसी परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२०. एमसीए परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी. २०२१ आणि मसीए परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ तसेच सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, सेबी परिपत्रव देनांक १५ जानेवारी, २०२१ व सेबी परिपत्रक दिनांक १३ मे, २०२२ च्या पुर्ततेनुसार एजीएमच्या सूचने नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम)** मार्फ

रजीएम सूचनेसह २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांच्या ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांत प्रतिनिधी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने गुरुवार, २१ जुलै, २०२२ रोजी पाठविण्यात आत

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.lloydsengg.in आ स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्र www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर तसेच सीडीएसएलच्या www.evotingindia.com बिसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्य नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१ चे नियम ४४ नुसार लागू परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचनेत नमुद सर्व विषयांवर विद्युत स्वरुपाने (रिमों ई-वोटिंग) मत देण्यासाठी सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग **कालावधी मंगळवार,** ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा **(भाप्रवे) समाप्त होईल.** तद्नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. रिमोट ई-वोटिंगद्वा रजीएमच्या पुर्वी मत न देणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये रिमोट 🕏 डे-वोटिंगची सविधा उपलब्ध होईल, ई-वोटिंगर्च मविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही परिस्थित बदलता येणार नाही.

नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तक ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याच अधिकार असेल. जर कोणी व्यक्ती सुचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल त्यांना कंपनीकडून विद्य helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल/लाभांश स्विकृतीसार अनिवार्य असणारे बँक खाते तपशील कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) बिगशेअर सर्विसे प्रायव्हेट लिमिटेडकडे विहित नमुना आयएसआर-१ मध्ये नोंद्/अद्यायावत करावेत. कंपनीने ३ नोव्हेंबर, २०२ रोजीचे सेबी परिपत्रक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी\_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५ अंतर्गत आवश्यक तपशील देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. अद्यायावत करण्याचा नमुना कंपनीच www.lloydsengq.in वर उपलब्ध आहे आणि डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी विनंती अ की, त्यांनी त्यांचे ई-मेल/बँक खाते संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे अद्यायावत करावेत

ई-वोटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी २८व्या एजीएम सचनेत नमद माहिती घ्यावी, जर ई-वोटिंगबाब काही प्रश्न/तक्रारी असल्यास कृपया संपर्क **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५व मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफर्तलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क १८००२२५५३३.

प्रदर सूचना ही या वृत्तपत्रात दिनांक १९.०७.२०२२ रोजी प्रकाशित एजीएम सूचनेसह संलग्न वाचावी लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

दिनांक: २१.०७.२०२२

**PUBLIC NOTICE** 

The deceased, SHRI CHHABILDAS MAGANLAL SHAH, was the joint-owner along with SMT. NIRMALABEN

along with SMT. NIRMALABEN CHHABILDAS SHAH of Flat No.A/25 of Vardhman Kutir CHS Ltd, Shankar Lane, Kandivali (West), Mumbai-400067, being

the registered holders of 5 Shares of Rupees 50/- each bearing distinctive Nos.

from 131 to 135 under Share Certificate No That SHRI CHHABILDAS MAGANLAL

SHAH died intestate on 08/12/2006 leavin behind his daughter, MRS. JIGNA DINESH BARBHAYA and SMT. NIRMALABEN

CHHABILDAS SHAH as his only legal

heirs. Mrs. Jigna Dinesh Barbhaya, daughter of the deceased member, has applied for transfer of aforesaid 50% shares

MAGANLAL SHAH, of the said flat in her name along with Affidavit-Cum-No Objection from SMT NIRMALABEN

CHHABILDAS SHAH, wife of the

deceased member relinguishing her right

title, interest in 50% share of deceased in the said flat No- A/25. The Society hereby

invites claims or objection from heir/s o

other claimants to transfer the 50% share

SHRI CHHABII DAS MAGANI AL SHAH

in the capital/property of the society within a

period of 15 days from the date of publication of this notice, with copies of

such document and other proofs in support

of his/her/their claims/objections for

ransfer of shares and interest of deceased

member in the capital/property of the

Society, failing which the Society shall be

ree to deal with the Shares and interest of

the deceased member in the

capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws

For Vardhman Kutir CHS Ltd

Hon.Secretary/Chairman.

Dated this 22nd day of July, 2022

of the Society.

the deceased. MR. CHHABILDAS

ठिकाण: मुंबई

मिनाक्षी ए. पानसर्र कंपनी सचि

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that MRS. MOHINI MANOHAR RAUT is bonafide member of our society and she owner of a residential Room premises bearing Room No. B-13, Malwan Jai Hind Chs Ltd., Plot No. 32, Rsc- 09, Mhada Complex, Malwani, Malad West Mumbai - 400 095, said room is situated on the land bearing C.T.S NO. 3525/A, Surver No. 263, of Village: Malwani, Taluka: Borivali, M.S.D, Mumbai in the Registration Dist. and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, and above said room has beer allotted to SHRI. SHASHIKANT HARISHCHANDRA RAUT, by M.H. & A.D. Board against Printed Application No. 41495, Computer No. 4040, Priority No. 609, Category No. ABGP, and he has taken possession of said room premises on dated. 12.10.2008, and then said SHRI. SHASHIKANT HARISHCHANDRA RAUT expired on 12.03.2012, and after his death his brother MR. MANOHAR HARISHCHANDRA RAUT has transferre said premises in his name by obtaining Mhada Transfer by submitting necessary documents in the M.H.& A.D. Board on that basis said Mhada Authority has also issued Transfer of Tenancy Letter (TOT) in his name bearing Mhada Transfer Letter No 1560/2016, issued on dated, 24.08.2016, and on that basis we have transferred share pertificate in the name of MR. MANOHAR HARISHCHANDRA RAUT on dated 16.09.2012, then after said MR. MANOHAR HARISHCHANDRA RAUT also expired or dated. 20.02.2022 left behind himself (1) MRS. MOHINI MANOHAR RAUT (Wife), (2) MR. ASHUTOSH MANOHAR RAUT (Son), & (3) MR. ASHISH MANOHAR RAUT (Son) as his only legal heir, as per there documents of said Legal heirs submitted in society record, the said MRS. MOHINI MANOHAR RAUT by submitting NOC of Legal heirs in the office of M.H. & A.D. Board on that basis said Board has transferred above said room premises in her name by issuing Transfer of Tenancy in her name, bearing Letter No. 644/2022, issued on dated, 17.06.2022, and now said MRS, MOHINI MANOHAR RAUT become as sole owner of the above said room premises, and now she is holding 100% share in her name.

Any person or persons claiming any rights, title and interest by way of sale, inheritance gift, lease, lien, mortgage, possession, tenancy or otherwise whatsoever is required to make the same known to the undersigned within 14 days from the date of publication hereof, otherwise said MRS. MOHINI MANOHAR RAUT is intend to the Transfer said remises to any other person/s and such transfer shall be completed without reference to such claim, if any and the same shall be deemed to have been waived for all intents and purposes.

Date: 22/07/2022

Malwani Jai Hind CHS Ltd.,

## Choice

**सीआयएन :** (सीआयएन क्र.: एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७१११७) **नॉदणीकृत कार्यालय:** सुनील पाटोदिया टॉवर, जे.बी. नगर, अंधेरी (पूर्व) - मुंबई - ४०००९९ **द्र.क्र.:** +९१-२२-६७०७ ९९९९; **वेबसाइट:** www.choiceindia.com; इमेल आयडी: info@choiceindia.com / secretarial@choiceindia.com

## टपाल मतदानाची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम ११० मधील तरतुदी आणि इतर लाग तरतुर्दीच्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २० आणि नियम . २२, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम २०१५ (लिस्टिंगि रेग्यूलेशन्स) चे नियमन ४४ नुसार आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) विहित केलेल्या मार्गदर्शन तत्वानसार दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक १५ जून २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २२/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३/२०२०, दिनांक २े८ सप्टेंबर २०२०, दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजींचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३९/२०२०, दिनांक २३ जून २०२१ रोजींचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १०/२०२१ आणि दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजींचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२१ (यापुढे एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम जर असेल तर, चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मंजूरी टपाल मतदानाद्वारे केवळ विद्युत पध्दतीने (रिमोट ई-व्होटिंग) ने मागितली आहे. बुधवार, २० जुलै २०२२ रोजी पोस्टल बॅलेट नोटिस (सूचना) मध्ये नमूद केल्यानुसार, सदस्यांच्या संमती किंवा नसहमतीचा पत्रव्यवहार केवळ रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारे होईल.:

- र. श्रीमती विनिता सुनील पाटोदिया (डीआयएन: ०६३६०३६४) यांची कंपनीच्या गैर-कार्यकारी अ-स्वतंत्र अध्यक्षपदी नियुक्ती नियमित करणे. (सामान्य ठराव)
- कार्यकारी संचालक, श्री. सुयश सुनील पाटोदिया (डीआयएन: ०९४८९६७०) यांच्या पदनामात बदल करू
- कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक पद (विशेष ठराव) श्री. अरुण कुमार पोद्दार (डीआयएन : ०२८१९५८१) यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

कायद्याच्या कलम १०२ अंतर्गत तपशीलवार स्पष्टीकरणात्मक विधान ठरावांसंबंधीची वास्तविक वस्तुस्थिती स्पर् करते, हे सूचनेचा भाग आहे

स्पष्टीकरणात्मक विधानासह सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे म्हणजे www.choiceindia.com स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटेवर जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि सीडीएसएलची वेबसाइट www.cdslindia.com

दस्यांना याद्वारे कळविण्यात येते की : कंपनीने गुरुवार २१ जुलै, २०२२ रोजी सदस्याला ई-मेलद्वारे नोटीस पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.

- रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी सदस्यांची पात्रता पडताळून पाहण्यासाठी कट ऑफ तारीख शुक्रवा १५ जुलै २०२२ आहे. ज्या सदस्यांचे नाव कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्य लाभार्थी मालकांच्या यादीत कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल तेच रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील, कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने
- एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून, सचनेची वास्तविक प्रत, टपाल मतदान फॉर्म आणि भरण केलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफा हे टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठवले गेले नाहीत. सदस्यांना त्यांची संमती किंवा असहमती फक्त रिमोट ई-व्होटिंग पध्दतीद्वारे कळवणे आवश्यक आहे. कंपनीने त्यांच्या सर्व सभासदां-ई-मतदानाकरिता सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा प्रदान करून दिर्ल
- रिमोट ई-व्होटिंगच्या प्रक्रियेची तपशीलवार प्रक्रिया/सूचना, ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते त्यांच्या ईमेल पत्याची नोंदणी करू शकतात आणि/किंवा त्यांचे मत देऊ शकतात, सूचनेमध्य
- रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार २३ जुलै २०२२ रोजी स.९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल ते रविवार २१ ऑगस्ट २०२२ सायं. ५:०० वा.(भाप्रवे). त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. सभासदांनी ठरावावर मत दिल्यानंतर, त्यानंतर कोणताही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- कंपनीने आणि रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासनीस म्हणून श्री.मनोज मिमाणी, आर एम मिमानी ॲण्ड असोसिएट्स एलएलपी चे भागीदार आणि पूर्ण वेळ कार्यरत कंपनी सचिव, सदस्यत्व क्र.एसीएस१७०८३ आणि सरावाचे प्रमाणपत्र क्र.११६०१ यांची नियक्ती केली आहे. टपाल मतदानाचे निकाल मंगळवार. २३ ऑगस्ट २०२२ पर्यंत जाहीर केले जातील. तपासनीसांच्या अहवालार
- निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय आणि कॉर्पोरेट कार्यालयात प्रदर्शित केले जातील आणि कंपनीच्या www.choiceindia.com वर देखील आयोजित केले जातील. कंपनीचे समभाग सचीबद्ध असलेल्या स्टॉव एक्सचेंजला देखील निकाल एकाच वेळी कळविला जाईल.
- . विद्युत माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पर्व), मंबई - ४००१३ यांच्याकडे पाठवल्य जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२-

सही/ (करिश्मा शाह

दिनांकः २१ जुलै २०२२

सही/

हाताळली पाहिजे.

ठिकाणः मुंबई

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार

### प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड नोंद.कार्या.: १ला मजला, पूर्वा इमारत, तेजपाल स्किम रोड क्र.३, विलेपालें (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००५७.

**ई-मेल:infogromo@gmail.com, वेबसाईट:www.gromotrade.com, सीआयएन:**एल७४ १ १०एमएच १९७३ पीएलसी० १६२४३ जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात) एकमेव एकत्रित संपलेली संपलेली संपलेली संपलेली संपलेली संपलेली तिमाही तिमाही तिमाही तिमाही तिमाही तिमाही तपशील 30.06.22 39.03.77 30.08.28 ₹0.0€.₹ 38.03.27 ३०.०६.२१ ग्लेखापरिक्ष<u>ि</u> नेखापरिक्षित **ग्लेखापरिक्षि** लेखापरिक्षित लेखापरिक्षि कार्यचलनातून एकूण उत्पन्न ४३९.१४७ ५३.३९७ ४४३.६४७ 907.000 42.806 46.246 कर व अपवादात्मक बाबपूर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/तोटा २८३.९०३ -५८.४६८ ४३.५९२ २८४.५१५ -५९.0६२ 46.888 अपवादात्मक बाबनंतर करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) २८३.९०३ -५८.४६५ ४३.५९२ २८४.५१५ -५९.0६२ 4८.४९४ कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा) २८३.९०३ -८४.५९७ ४३.५९२ -८५.१९४ ३२.३६१ एकण सर्वकष उत्पन्न ४२३.५३५ -२७.२७० ४२.९१४ २८४.५१५ १०६.८१९ भरणा केलेले समभाग भांडवल ३४४९.३८५ २८३९.000 238.000 २८३९.००० २८३९.००० 0.033 930.0 0.084 -0.030 9.063 -0.030 — सौमिकृत 930.0 -0.030 0.084 930.0 -0.030 0.088

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तग नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gromotrade.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

सही/ रविंद्र भास्कर देशमुख

दिनांक: २१.०७.२०२२ संचालक

(डीआयएन:००२९०९७३)



दिनांक: २२.०७.२०२२

## जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

सीआयएन क्र.:एल६५९२२एमएच१९८९पीएलसी०५४५८३ नोंदणीकृत कार्यालयः नॅशनल इन्श्युरन्स इमारत, ६वा मजला, १४, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०. र.क.:०२२-४३०४१९००, ई-मेल: investors@gichf.com, corporate@gichf.com चेबसाईट: www.gichfindla.cor बोरिवली शाखा कार्यालय: ४०१, ४था मजला, सोनी शॉपिंग सेन्टर, ओम ज्वेलर्सच्या वर, एल.टी. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००५२. दूर.क्र.:०२२-२८९१७००२/२८९२१६०३, ई-मेल: borivali@gich

## जाहीर सूचना

आम्ही, **जीआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड** सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देत आहोत की, कर्जदारांना देण्यात आलेल्या गृहकर्जाचे प्रतिभूती समोर अधिकार करारनामाचे पुरावापत्र जमा (एलईडीटी) नुसार आमच्याकडे जमा केलेले प्रतिभृती दस्तावेज असलेले खालील मालमत्तेचे मुळ अधिकार दस्तावेज जे दी स्टाँक होल्डींग डॉक्युमेन्ट मॅनेजमेंट र्निर्विसेस लिमिटेड यांच्याकडे सुरक्षित ठेवण्याच्या हेतुने ठेवण्यात आले होते ते तेथे लागलेल्या आगीमुळे नुकसान/हानी झालेले आहेत. याबाबत दिनांक २३.१२.२०१७ रोजी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे स्टॉक होल्डींग डीएमएस लिमिटेड (माहिती क्र.०८/२०१७) द्वारे तक्रार नोंद केलेली आहे. कर्जदारांची यादी, कर्ज खाते क्रमांक व मालमत्तेचा पत्ता

अ. क्र.	कर्ज खाते क्र./ कर्जदाराचे नाव	मालमत्ता पत्ता	एलईडीटीनुसार/अधिकार करारनामा जमा तारीख
	एमएच०५८०६०००००१७६ आदित्य सतिश शर्मा व मंजुश्री मनोहरलाल सोनी	शांती गार्डन कोहौंसो, घर क्र.१०२, १ला मजला, इमारत क्र.४, सेक्टर-४, मिरा रोड, ठिकाण: मिरा रोड, ठाणे-४०११७७.	२७.११.२०१४

जीआयसी हौसिंग फायनान्स लि.करिता . ठिकाण: बोरिवली, मंबर्ड प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता